

राज्यातील प्राथमिक शाळामधील शिक्षकांना
वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत.

महाराष्ट्रशासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासननिर्णयक्रमांक: न्यायाप्र २०१३/ प्र.क्र. ३ / प्राशि-१

मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२

तारीख:१ मार्च , २०१३

शासन परिपत्रक—

मागासवर्गीय प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूरीसाठी वित्त विभागाचा शासन निर्णय क्रमांक वेतन ११११/प्र.क्र.८/सेवा-३ दिनांक १ जुलै २०११ नुसार जात वैधता प्रमाणपत्राची सक्ती जिल्हा परिषद, चंद्रपूर करत असल्याबाबत राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडे तक्रार दाखल झाली होती. याबाबत वस्तुस्थिती अशी आहे की, प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठश्रेणी/ निवडश्रेणी बाबत ग्रामविकास विभागाच्या शासन आदेश क्रमांक डिसआर२४८९/२१२६/प्र.क्र.५२७/ १८ दिनांक ४ एप्रिल, १९९० मधील तसेच शालेय शिक्षण विभागाने या विषयात वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णयातील तरतूदी लागू आहेत. त्यासाठी वित्त विभागाच्या उपरोक्त नमुद दिनांक १ जुलै २०११ च्या शासन निर्णयातील जात वैधता प्रमाणपत्र व इतर तरतूदी लागू नाहीत.या बाबी विचारात घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठश्रेणी/ निवडश्रेणी प्रकरणात पुढील कार्यवाही सर्व जिल्हा परिषदांनी करावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०३०४१०४२३९९८२१असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना.उ.रौराळे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,

२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. प्रधान सचिव/ सचिव, ग्रामविकास /वित्त विभाग मंत्रालय, मुंबई,
४. सर्व विभागीय आयुक्त,
५. संचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मंत्रालय, मुंबई
६. सर्व जिल्हाधिकारी,
७. सर्व आयुक्त, महानगरपालिका,
८. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,
९. राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई,
१०. मा. मंत्री (शालेय शिक्षण /ग्राम विकास)यांचे खाजगी सचिव,
११. मा. राज्यमंत्री (शालेय शिक्षण /ग्राम विकास)यांचे खाजगी सचिव,
१२. मा. मुख्य सचिव याचे स्वीय सहायक,
१३. उपसचिव (अर्थसंकल्प)/सहसचिव (प्राथ./माध्य./प्रशा./क्रीडा)
१४. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे,
१५. शिक्षण संचालक(माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे,
१६. शिक्षण संचालक(प्रौढ शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे,
१७. संचालक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे,
१८. संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे,
१९. संचालक, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती), पुणे,
२०. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
२१. सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
२२. सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/प्रौढ), जिल्हा परिषद,
२३. सर्व मुख्याधिकारी, नगरपालिका/ नगर परिषद,

२४. सर्व प्रशासन अधिकारी, नगर परिषद/ कटक मंडळे,
२५. शिक्षण निरीक्षक (पश्चिम/ दक्षिण/ उत्तर), बृहन्मुंबई
२६. निवड नस्ती (प्राशि-१ कार्यासन)